

शासकीय सेवकांना पदोन्नती संदर्भात
मानिव दिनांक देण्याबाबत.
प्रकरण तपासणी अधिकाराबाबत.

महाराष्ट्र शासन.

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक-एसआरव्ही-१०९३/प्र.क्र.२/९३/१२

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १३ डिसेंबर, १९९३.

वाचा :- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-१०९३/प्र.क्र.२/९३/१२,

दिनांक :- ११ जून, १९९३.

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-१०९३/प्र.क्र.२/९३/१२,
दि. ११ जून, १९९३ अन्वये शासन सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांना पदोन्नतीच्या मानिव दिनांक देण्याबाबतची
प्रकरणे तपासताना कोणती कार्यवाही करावी यावद्दलचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या
परिपत्रकातील सुरुवातीचे वाक्य खालीलप्रमाणे सुधारीत केल्यानुसार वाचण्यात यावे.-

"शासन सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांना पदोन्नतीच्या संदर्भात
चुकीने अधिक्रमित केले असल्याचे किंवा डावलले गेले असल्याचे
निश्चित झाले तर त्यांना पदोन्नतीचा मानिव दिनांक देण्याबाबत
विचार करण्यात येतो."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

(य. म. जोशी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,

मुख्यमंत्री यांचे सचिव,

प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),

प्रबंधक उच्च न्यायालय, अपौल शाखा, मुंबई (पत्राने),

प्रबंधक लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कायालय, मुंबई (पत्राने),

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई (पत्राने),

महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई,

महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,

अधिवान व लेखा अधिकारी, मुंबई,

विधिध मंत्र) गालवीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व सर्व कायालय प्रमुख,

मंत्रालयीन सर्व विभाग,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कायालय.

CR-20040413162128001-0100